

महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या कामकाजांमध्ये समन्वय होण्याकरिता उपाययोजना सूचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या “समन्वय समिती” ची पुनरचना करणेबाबत-

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: एसटीसी-२०१४/प्र.क्र.१२६/का.१०
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
तारीख: ८ डिसेंबर, २०१७

वाचा :-

- १) सरकारी वकील, मा.मुंबई उच्च न्यायालय यांचे पत्र क्र.९१५८/२०१४, दिनांक २१.८.२०१४
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक एसटीसी-२०१४/ प्र.क्र.१२६/का.१०, दिनांक १२.९.२०१४
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक एसटीसी-२०१४/प्र.क्र.१२६/का.१०, दिनांक २२.९.२०१५
- ४) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्रमांक एसटीसी-२०१४/प्र.क्र.१२६/का.१०, दिनांक १३.२.२०१७

प्रस्तावना :-

आदिवासी समाज कृती समिती यांनी मा.मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल केलेल्या जनहित याचिका क्र.७१/२०१४ या प्रकरणी मा.न्यायालयाने दिनांक १३.८.२०१४ रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या कामकाजांमध्ये समन्वय साधण्यासाठी दिनांक १२.९.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. तदनंतर संदर्भ क्र.४ येथील दिनांक १३.२.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये समन्वय समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, मे.महाऑनलाईन लि. यांचाही सदस्य म्हणून समावेश करून समन्वय समितीची फेररचना करण्यात आलेली आहे. प्रधान सचिव (महसूल) आणि सचिव (आदिवासी विकास) यांचे संयुक्त अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दिनांक २७.९.२०१७ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सक्षम प्राधिकारी यांचेकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या सर्व जाती/जमातीच्या प्रमाणपत्रांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी समन्वय समितीमध्ये सचिव, सामाजिक न्याय यांचाही समावेश करून समन्वय समितीची पुनरचना करण्यात यावी, असे सुचित करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने समन्वय समितीची पुनरचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

उपरोक्त प्रस्तावनेच्या अनुषंगाने, महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या कामकाजांमध्ये समन्वय साधण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समन्वय समितीमध्ये सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचाही सदस्य म्हणून समावेश करण्यासाठी समन्वय समितीची खालीलप्रमाणे पुर्नरचना करण्यात येत आहे -

अ.क्र.	अधिकारी	पद
१	सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	अध्यक्ष
२	प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई	सह अध्यक्ष
३	सचिव (सामाजिक न्याय), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.	सदस्य
४	प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान), माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, मंत्रालय, मुंबई	सदस्य
५	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे	सदस्य सचिव
६	महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे	सदस्य
७	संचालक, एन.आय.सी. (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर), महाराष्ट्र, मुंबई	सदस्य
८	मुख्य कार्यकारी अधिकारी, मे.महाऑनलाईन, लि., मुंबई	सदस्य
९	उप सचिव (संगणक कक्ष), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	सदस्य

२. प्रस्तुत “समन्वय समिती” ने अभ्यास करुन उपाययोजना सूचविण्याच्या बाबी संदर्भाधीन दिनांक १२.९.२०१४ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणेच राहतील

३. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२०८१३२२५५१६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ल.गो. ढोके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई

२. मा.मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
३. मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
६. सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
७. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव (माहिती व तंत्रज्ञान), माहिती व तंत्रज्ञान संचालनालय, मंत्रालय, मुंबई
९. सर्व जिल्हाधिकारी
१०. सर्व विभागीय आयुक्त
११. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
१२. महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे
१३. संचालक, एन.आय.सी. (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर), महाराष्ट्र, मुंबई
१४. मुख्य कार्यकारी अधिकारी, मे.महाऑनलाईन लि., मुंबई
१५. उप सचिव (संगणक कक्ष), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१६. उप सचिव (का.१०), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१७. सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे/पुणे/नाशिक/औरंगाबाद/नागपूर/गडचिरोली/नंदुरबार/अमरावती
१८. सह सचिव/ सर्व उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१९. निवड नस्ती (का.१०)